

to order no. CP (IB) No. 250/MB/2022 dated June 24, 2024 passed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench - VI ("CIRP Order"). In tern of the CIRP Order, Mr. Ashish Vyas having IBBI Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P-01520/2018 -2019/12267 has been appointed as the Interim Resolutic ofessional and Moratorium has been declared. (2) The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stoc exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format and the disclosure of the aforsa nded financial results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com respectively and Company's webs

Interim Resolution Profession Shirpur Gold Refinery Limite IBBI/IPA-001/IP-P-01520/2018 -2019/1226 Date: 14th August 2024 AFA Validity: October 24, 2024

# FLOMIC GLOBAL LOGISTICS LTD

CIN - L51900MH1981PLC024340

205, Enterprise Centre, Off. Nehru Road, Beside Orchid Hotel, Vile Parle (East) Mumbai - 400099 Tel. +91-22- 67312345 E-mail ID : cs@flomicgroup.com STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30<sup>™</sup> JUNE, 2024

	(		
Q	uarter Endec	i	Year Ended
30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31/03/2024
Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
11110.33	10143.72	6852.21	33369.03
(73.13)	253.39	128.26	309.81
(73.13)	253.39	128.26	309.81
(56.73)	179.09	94.76	218.55
(64.03)	171.96	81.14	170.57
1816.84	1816.84	1816.84	1816.84
(0.31)	0.99	0.52	1.20
(0.31)	0.99	0.52	1.20
	30-06-2024 Un-Audited 11110.33 (73.13) (73.13) (56.73) (64.03) 1816.84 (0.31)	30-06-2024         31-03-2024           Un-Audited         Un-Audited           11110.33         10143.72           (73.13)         253.39           (73.13)         253.39           (56.73)         179.09           (64.03)         171.96           1816.84         1816.84           (0.31)         0.99	Un-Audited         Un-Audited         Un-Audited           11110.33         10143.72         6852.21           (73.13)         253.39         128.26           (73.13)         253.39         128.26           (56.73)         179.09         94.76           (64.03)         171.96         81.14           1816.84         1816.84         1816.84           (0.31)         0.99         0.52

1. The Above financial Result of a Quarterly Financial Result filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/2016 dated July 5, 2016. The Full format of the financial Result for the quarter ended 30th June 2024 and Explanatory Notes are available on the stock exchange website at www.bseindia.com and on the company's website at https://flomicgroup.com/

**RAJ OIL MILLS LIMITED** 

Quarter Ended

31-March-24

3119.23

12.60

12.60

10.30

16 44

1498.87

(2176.54)

0.07

0.07

CIN-L15142MH2001PLC133714 | Registered Office Address.: 224-230 Bellasis Road Mumbai - 400008

Corporate Office Address: 205, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman point, Mumbai – 400021

Email Id- contact@raioilmillsltd.com | Phone: 022 -66666988/989 / 022-66666988/89 | Website: www.rajoilmillsltd.com

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS** 

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

30-Jun-24

Un-Audited

2124.93

(76.53)

(76.53)

(79.15)

(79.15)

1498.87

(2255.69)

(0.53)

(0.53)

The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its

The above is an extract of the detailed format of the unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of

the quarterly Financial Result are available on the websites of the concerned Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of the Company at www.rajoilmillsltd.com.

Figures for the previous quarter has been regrouped and rearranged wherever necessary

For FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED

Date: 14th August, 2024 Place: Mumbai

Particulars

(before tax, Exceptional and /or Extraordinary Items)

Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items)

Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items

and Other Comprehensive Income (after tax)]

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)

Total Comprehensive Income for the period

Reserves (excluding Revaluation Reserve

as shown in the Audited Balance Sheet of

(for continuing and discontinuing operations)

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

meeting held on Wednesday, August 14, 2024.

Total Income From Operations

Net Profit/(Loss) for the period

Equity Share Capital

the previous year

i) Basic

ii) Diluted

Date: August 14, 2024

Notes:

LANCY BARBOZA Managing Director

30-Jun-23

**Un-Audited** 

2828.18

29.74

29.74

26.28

26.28

1498.87

(2311.22)

0.18

0.18

Company Secretary & Compliance Officer

For Rai Oil Mills Limited

# Note: The above statement of Un-Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and

a) Basic ₹

a) Basic ₹

b) Diluted ₹

b) Diluted ₹

Equity Share Capital

Sr. No.

approved by the Board of Directors at their Meeting held on 14.08.2024. The Company results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("IND-AS") as prescribed under Section 133 of Companies Act. 2013 read with relevant rules issued there under

मराठी मनाचा आवाज

www.navshakti.co.in

**NIRAV COMMERCIALS LIMITED** 

(CIN: L51900MH1985PLC036668)

Regd. Office: B-1, Tulsi Vihar, Dr. A. B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018 Telephone: (91-22) 4045 7100

Fax: (91-22) 2493 6888; E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/NCL

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER** 

ENDED 30TH JUNE, 2024.

**Un-Audited** 

2.28

0.04

0.04

0.03

0.03

0.64

0.64

0.64

0.64

The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditor of the Company.

Figures of previous periods have been regrouped wherever necessary.

 $Company \ operates \ in \ single \ business \ segmentile. manufacturing \ of \ \mathring{A}luminium \ Products"$ 

Provision for Gratuity & Leave Salary has not been done as per acturial valuation.

**Particulars** 

Net Profit/(Loss) from the period (before Tax

Net Profit/(Loss) from the period before Tax

(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) from the period after Tax

(after Exceptional and/or Extraordinary items

and other Comprehensive Income (after tax)]

shown in the Balance Sheet of Previous year)

Earning per share (before extraordinary items)

Earning per share (after extraordinary items)

Reserve (excluding revalution reserves as

(of ₹ 10/- each) (not annualised):

(of ₹ 10/- each) (not annualised) :

Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax)

Exceptional and/or Extraordinary items)

1 Total Income from Operations (Net)

For Niray Commercials Ltd (CA Raghav Daga)

(₹ in Crores

Audited

11.33

0.39

0.39

0.32

0.22

0.39

25.48

8.18

8.18

8.18

8.18

Quarter Ended Quarter Ended Year Ended

30.06.2024 31.03.2024 30.06.2023 31.03.2024

Audited

2.59

-1.90

-1 90

-1.88

-1.98

8.18

8.18

8.18

8.18

Un-Audited

3.34

0.23

0.23

0.15

0.18

0.39

3.49

3.49

3.49

3.49

Place : Mumbai Date: 14th August, 2024

Director

#### **Rajath Finance Limited** CIN: L65910MH1984PLC419700

Reg. Office: 1001, K.P Aurum Marol Maroshi Road Andheri east - 400059 Tel no.: 022-29200027/37; Fax No.: 0281-2454 271 -mail: rajathfin@hotmail.com; website: www.rajathfinance.com

## STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

Particulars	Quarter ended 30/06/2024 UNAUDITED	Quarter ended 31/03/2024 AUDITED	Year ended 31/03/2024 AUDITED	Quarter ended 30/06/2023 UNAUDITED	Year ended 31/03/2024 AUDITED
Total Income from Operations	3.43	5.68	9.37	-	9.37
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(76.19)	(101.63)	(163.42)	-	(163.42)
Net Profit/(Loss) for the period before tax (after Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(76.19)	(101.63)	(163.42)	-	(163.42)
Net Profit/(Loss) for the period after tax (after Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(68.98)	(66.59)	(125.12)	-	(125.12)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(65.96)	(66.59)	(125.12)	=	(125.12)
Equity Share Capital	400.00	400.00	400.00	400.00	400.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	100.40	166.36	166.36	-	166.36
Earnings Per Share (of Rs.10 /- each) (for continuing and discontinued operations)-	-	-	-	-	-
1. Basic	(1.72)	(1.66)	(3.13)	-	(3.13)
2. Diluted	(1.72)	(1.66)	(3.13)	=	(3.13)

Year Ended

31-Mar-24

Audited

12752.10

175.16

175.16

170.77

176.91

1498.87

(2176.54)

1.14

1.14

. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of th Company at their respective meetings held on 14-08-2024 at Mumbai

2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other Indian Generally Accepted Accounting Practices and Policies to the extent applicable

e is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulatio 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financia Results are available on the websites of Stock Exchange(s) at www.bseindia.com and the Company's website at

For, Rajath Finance Limited

Date: 14-08-2024

Gautam K Shal Managing Director DIN- 06379806

Rs. In Lakhs

## INDUCTO STEEL LIMITED

Registered Office: 156, Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400 021.

CIN: L27100MH1988PLC194523, Tel.: 022-22043211, Fax: 022-22043215

Website: www.hariyanagroup.com, Email id: secretarial.inducto@gmail.com / ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007 Certified STANDALONE AND CONSOLIDATED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2024

SL	Particulars	Particulars Standalone					Consolidated			
No.		Qua			Year Ended			Year Ended		
		30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24	
		(Unaudited)	Refer Note No. 2	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	Refer Note No. 2	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from operations	3,864.72	2,073.49	1,773.88	10,404.84	3,864.72	2,073.49	1,773.88	10,404.84	
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraodinary items)	(92.00)	(18.82)	(70.84)	25.60	(92.00)	(18.82)	(70.85)	25.60	
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(92.00)	(18.82)	(70.84)	25.60	(92.00)	(18.82)	(70.85)	25.60	
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(91.76)	(16.84)	(69.95)	16.14	(91.76)	(16.84)	(69.95)	16.14	
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(91.76)	(16.83)	(69.95)	16.15	(91.76)	(16.83)	(69.95)	16.15	
6	Equity share capital	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	
7	Reserves (excuding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	3,919.19	-	-	-	3,919.19	
8	Earning per share (EPS) Basic and diluted (Rs) (Face Value : Rs 10/- per share	(2.28)	(0.42)	(1.74)	0.40	(2.28)	(0.42)	(1.74)	0.40	
		(2.28)	(0.42)	(1.74)	0.40	(2.28)	(0.42)	(1.74)	0.40	

## Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on August 14, 2023 "The figures for the quarter ended 31st March, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures (unaudited) upto the quarted
- ended 31st December, 2023 which were subjected to limited reveiw by statutory auditors."

  These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard).
- Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 to the extent applicable. "Ind AS 108 establishes standards for the way that public business enterprises report information about operating segments and related disclosures about geographic areas. The company's operations predominantly relate to enhance business performance. Based on the ""Management Approach" as defined in Ind AS 108, the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the company's performance and allocates resources based on an analysis of various performance indicators by geographic segments. Accordingly, information has been presented on geographic segments. The accounting principles used in the preparation
- of the financial statements are consistently applied to record revenue and expenditure in individual segments. Business segments of the company are primarily categorized as: Mumbai and Bhavnagar."

  "The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards (""Ind AS 110"") ""Consolidated Financial Statements" prescribed
- under section 113 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under

Consolidated financial statements include financial results of Calvin Divine Enterprise LLP, associates of the company. The figures for the corresponding previous year have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable

For and on behalf of Board of Directors INDUCTO STEEL LIMITED **RAJEEV SHANTISARUP RENIWAL** 

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, I Mr. Sanjay Chowdhri. A member Divya Swapna Co-operative housing Society Ltd. (Society ) Situated at Dr. Gidwani Road, Chembur (East), Mumbai - 400074. Holding 5 (five) Shares Bearing No:- 61 to 65 of 50( Fifty) Each Vide Share Certificate No. 11 (" Share Certificate") & Bunglow No. RH. 11 of the society.

I have lost/ Misplaced the original Share certificate and said shar certificate is not traceable. The public is here by warned agains purchasing or dealing in any way, with the above share certificate. An person(s) who finds the share certificate is / are required to deliver the ame to the under signed at our residence at- RH-11, Divya Swapn CHS. Ltd., Dr. C. R. Gidwani Road, Opposite RCF Gate, Chembur (East) Numbai - 400074.

ated: 16th August 2024

Mr. Sanjay Chowdhri

### **GOVERNMENT OF MAHARASHTRA**

### **PUBLIC WORKS DIVISION NASHIK** E-Tender Notice No. 17 for 2024-25 (Online)

Online E-Tenders in "B-1" Form for the Following works invited by Executive Engineer, P.W. Division, Nashik Phone No. (0253/2583761-64,2575324) for and on behalf of Governor of Maharashtra State From Capable of P.W.Deptt, Registered / Unregistered Contractor or International Contractor whose Sub company / branch in India and also complete terms and conditions mentioned in tender document.

Tender document download on our website https://mahatenders.gov.in Right of rejection of Etender / cancellation of Extender reserved by The Executive Engineer, P.W.Division, Nashik. \*Conditional Tender will not be accepted.

Note :- Above mentioned E-Tender Notice including Total 1 (one) (Costing below Rs. 250.00 Lacks) Works And details of mentioned E-Tender Notice available on below website.

- 1. www.mahapwd.gov.in
- 2. https://mahatenders.gov.in

Tender Document Sale	16.08	.2024	to	23.08	3.2024
Start and End Date	From	11:05		Upto	17:00

- Blank E-Tender form Fees (Non refundable) and EMD amount will be accepted Online only
- Post Qualification criteria condition included in tender
- document. All eligible/intrested Contractors are required to be enrolled on portal https://mahatenders.gov.in before
- e-tendering. The information of E-Payment Gateway available on

downloading tender documents and participate in

E-Tendering website https://mahatenders.gov.in Please Note this to all Registered Contractors.

**Executive Engineer Public Works Division, Nashik** 

DGIPR 2023-24/1997

#### इंडियन बैंक Indian Bank ALLAHABAD

SION BRANCH

103-104, FIRST FLOOR MARYLAND CORNER SION CIRCLE, MUMBAI-400022. Email: sion@indianbank.co.in. Website: www.indianbank.in 022- 24076104 / 24093722 DEMAND NOTICE

Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction ofFinancialAssets and Enforcement of Security Interest Act 2002

Chief Manager & Authorised Officer, Indian Bank

(1) Mrs Dhwani Prashant Shringi Prop M/S Dhwani Apparel (Borrower ) (2) Mr. Prashant Ashok Shringi(Borrower)

(3) Mrs Meena Javant Sampat, (Gaurantor

(4) Mrs Dhwani Prashant Shringi (Gaurantor

Address 1. Shop no Q, Sham Shanti Industrial Estate, Plot no D1

Wadala Truck Terminus, Wadala East, Mumbai 400037

Office no 4 . first floor, building no D1

Maharastra rajya motor malak sangh, Shriram shanty premises coop soc housing ltd, Wadala truck terminal, Wadala east Mumbai-400037

Madam and Sir. Sub: Your OCC/Loan A/c no. 20058227834 with Indian Bank Sion Branch-reg The first of you is Borrower & 2nd,Third and 4th are guarantors. The Third 4th of you are mortgagor having offered assets as security to the loan account availed

by the first of you. by the line of you, and the following facilities were sanctioned and were availed by you.

Detail of Outstanding:- as on 29.08.2023.

SI No	Nature Of Facility/ Loan Ac. No.	Limit & Rate of Interest (Rs.)	Outstanding	MOI	Penal Interest	Other charges	Total Outstanding
1	Loan A/c no. 20058227834 OCC	400000/-	3998235	33125	0	0	4031360

The first and second of you have executed the following documents for each

Nature of facility	Nature of document				
an A/c no. 6467632673	1.DPN Note affixed with Revenue stamp				
OD Under SME AC)	Dated 10.09.2014 for Rs,40,00,000/-				
	Dated 10.09.2014 for Rs,40,00,000/- 2. Mortgage document and confirmation 3. SD-2 Agreement of Hypothecation dated				
	3. SD-2 Agreement of Hypothecation dated				
	10.09.2014				
	7. LAST D11 TAKEN ON 31.10.2023				

The repayment of the said loan is secured by mortgaged of property of EM at Shop no Q, Sham Shanti Industrial Estate, Plot no D1 Wadala Truck Terminus, Wadala East, Mumbai 400037

as given in the schedule hereunder belonging to no. 3rd and 4th.

Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with

interest, all of you and each of you who are jointly and severally are liable, have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non Performing Assets since 29.08.2023 in accordance with directions/guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of The outstanding dues payable by you in above accounts as on 29.08.2023

amounts to Rs. 4031360 (Rupees forty lac thirty one thousand three hundred and sixty only) as on 29.08.2023 Plus Interest to be accrued till full and final settlement of all dues, and the said amount carries further interest at agreed rate from 30.08.2023 till date of repayment. The term borrower under the Securitization and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank. Therefore all of you and each of you are hereby called upon to pay the amount due

as Rs. 4031360 (Rupees forty lac thirty one thousand three hundred and sixty only as on 29.08.2023) Plus Interest to be accrued till full and final settlement of all dues, and the said amount carries further interest at agreed rate from 30.08.2023 till date of repayment, within 60 days from the date of this notice issued under Sec 13 (2) failing which bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, bank shall be exercising its enforcement rights under Sec. 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder.

On expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with the demand, bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act.

Please note that as per the provisions of Sec 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the bank. We also draw your attention to the provision of the Section

SARFAESI Act and rules framed there under which deals with your rights of redemption over the securities.

Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT/RO of DRT/DRAT/Court and proceed with the execution of order/decree obtained/to be obtained.

Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as well as other contingent liabilities. The Undersigned is a duly Authorised Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under Section 13 aforesaid. 'We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the

Rules framed there under which deals with your rights of redemption over the

## SCHEDULE

The specific details of the assets in which security interest is created are

mumerateu nereunu	er.
Mortgaged Assets	EM of Shop no Q, Sham Shanti Industrial Estate, Plot no D1Wadala Truck Terminus, Wadala East, Mumbai 400037 as given in the schedule hereunder belonging to no. 3rd and 4thArea 370 sq feet
Boundary	East office no 3 west office no 5 south open space north lobby
lynothecation	Hypothecation of stocks and book debts

Place : Sion, Mumbai **Authorised Office** 

Date: 13.08.2024 Indian Bank

Place: Mumbai Date: August 14, 2024

MANAGING DIRECTOR DIN: 00034264





<u>नोंदणीकृत कार्यालय :</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हें क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगल इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगळुरु-५६००७१. क्षेत्रीय शाखा कार्यालय : शॉप फ्र. ४ आणि ५, तळमजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅडीज अल्वारेस रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४००६१०

## सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

ज्याअथीं तुम्ही खालील नमूद कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांनी तुमच्या स्थावर मिळकती गहाण ठेवून **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**कडून कर्जे घेतली. तुम्ही केलेल्या कसूरीच्या परिणाम तुमचे कर्ज खाते **नॉन परफॉर्मिंग ॲसेटस्** म्हणून वर्गिकृत करण्यात आले आहे. ज्याअर्थी **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ने तारण धनको म्हणून ॲक्ट अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम २ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** त्यावरील व्याजासह सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी रकाना क्र. २ मध्ये नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना बोलाविण्यासाठी **मागणी सूचना** जारी केली होती, परंतु विविध कारणांमुळे त्यांच्यापैकी काहींवर सूचनेची बजावणी झालेली नाही

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार /गहाणवटदाराचे नाव	कर्ज खाते क्र. आणि कर्ज रक्कम	सक्तवसुली करावयाच्या तारणांचा तपशील	एनपीएची तारीख आणि मागणी सूचना तारीख	थकबाकी रक्कम रु.त./रोजीस
?	१) शाहीन हाफिज खान (कर्जदार), २) श्री. क्रुणाल बलवंतराय राणा (सह- कर्जदार)	कर्ज खाता क्र. ४५७७९४२०००१३७१ ४५७७९४१००००४१२ कर्ज रक्कम: रू. २१,३५,४५८/-	गहाण ठेवलेली स्थावर मिळकत - परिशिष्टीत मिळकत: गाव भाईंदर, तालुका आणि जिल्हा ठाणे- ४०११०१ वेथे वसलेल्या, असलेल्या स्थित सब्हें क्र. २८९, हिस्सा क्र. ३ धारक जिमनीच्या सर्व ते भाग आणि विभागावरील बांधकामित पटाडिया कॉम्प्लेक्स सीएचएस लि. अशा ज्ञात सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावरील पल्टॅ धारक क्र. सी-२२४, मोजमापित २३.०५ चौ.मीटर्स बिल्टअप क्षेत्राचे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्वेस किंवा त्या दिशेने: डी विंग, पिश्चिमेस किंवा त्या दिशेने: ए आणि बी विंग, उत्तरेस किंवा त्या दिशेने: जलाराम नगर, दक्षिणेस किंवा त्या दिशेने:	एनपीएची तारीख ०३/०५/२०२४ मागणी सूचना तारीख: १४/०८/२०२४	रू. २१,११,५७८.१० (रूपये एकवीस लाख अकरा हजार पाचशे अट्टयाहत्तर आणि दहा पैसे मात्र) १२/०८/२०२४ रोजीस.

त्यामुळे सदर सूचना ही रकाना क्र. ६ मध्ये दर्शविलेल्या तारखेस संबंधित कर्ज खात्याशी संबंधित देय आढळलेली सदर सूचना प्रसिद्धीपासून ६० दिवसात संबंधित कर्जदार/सह-कर्जदार समाण्याच्या समोरील रकाना क्र. ६ मध्ये दर्शीवेल्यानुसार संपूर्ण रक्कम प्रदान करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी रकाना क्र. २ मध्ये नमृद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि गहाणवटदार यांना देण्यात येत आहे. हे स्पष्ट करण्यात येते की जर एकूण रकमेसह एकत्रित पुढील व्याज आणि इतर रक्कम जी प्रदानाच्या तारखेपर्यंत देय बनेल ती प्रदान न केल्यास **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटे**डला रकाना क्र. ४ मध्ये वर्णिलेल्या मिळकतीवरील तारण हितसंबंधाच्य सक्तवसुलीसाठी थोग्य ती कार्यवाही करणे भाग पडेल. कृपया नोंद घ्यावी की, सदर प्रकाशन हे कायद्याच्या अंतर्गत सदर कर्जाचे कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांच्या विरोधात **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**ला उपलब्ध उपाय आणि अधिकाराला बाधा येबू न देता करण्यात येत आहे. तुम्हाला पुढे नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की सदर अँक्टच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला तारण धनकोंच्या पू सहमतीशिवाय तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किवा अन्य मार्गाने हस्तांतर करणे किंवा वरील तारणांसह व्यवहार करणे किंवा निकाली काढण्यापासून मज्जाव/प्रतिबंध करण्यात येत आहे

दिनांक : १६.०८.२०२४, ठिकाण : मुंबई सही / - प्राधिकृत अधिकारी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता



### SAKUMA EXPORTS LTD.

EXPORTERS & IMPORTERS (GOVERNMENT OF INDIA RECOGNISED TRADING HOUSE) Regd Office: 301-A, Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Near Mahindra Tower, Worli, Mumbai-13 CIN - L51909MH2005PLC155765

Extract of Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2024 (As per the format under Annexure XI of the SEBI Circular No .CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015) (Rs. in Lacs) excluding Earning per Share

	Standalone				Consolidated			
Particulars	Quarter	Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Quarter	Year
	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24
	(Unaudited)	(Unaudited)			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Revenue from Operations (Net)	52,174.99	38,854.03	41,413.06	188,495.67	74,197.75	51,055.22	48,650.09	214,063.26
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	454.76	422.30	340.63	1,632.25	568.59	2,601.41	477.43	3,997.38
Total Comprehensive Income	456.96	413.41	341.63	1,626.49	570.79	2,592.52	478.43	3,991.62
Weighted Average Equity Share Capital (FV of Re.1 per share)	2,945.69	2,415.96	2,415.96	2,415.96	2,945.69	2,415.96	2,415.96	2,415.96
Earnings Per Share (before extraordinary items)								
(a) Basic	0.16	0.17	0.14	0.67	0.19	1.07	0.20	1.65
(b) Diluted	0.16	0.17	0.14	0.67	0.19	1.07	0.20	1.65
Earnings Per Share (after extraordinary items)								
(a) Basic	0.16	0.17	0.14		0.19	1.07	0.20	1.65
(b) Diluted	0.16	0.17	0.14	0.67	0.19	1.07	0.20	1.65
Natas to the Audited financial recults for the year	anded lune	20 2024.						

lotes to the Audited financial results for the year ended June 30, 2024:

The above Unaudited Standalone and Consolidated financial results for the Quarter ended as at June 30, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Group at its meeting held on August 14, 2024. The Auditors have issued an unqualified Audit opinion on these

2. The Financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act. 2013 read with relevant rules of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

3. Company business activity falls within a single primary business segment i.e. trading in agro products, hence no separate information is disclosed 4. The Company vide its letter of offer dated 08/04/2024 offered upto 7,89,84,298 Equity shares of face value of Re.1/- each at a price of Rs. 25.30 per Equity share (including Share premium of Rs. 24.30 per Equity share) for an amount aggregating Rs. 19,983.03 Lacs to the existing share holders of the Company on right basis in the ratio of 33 Right Equity shares for every 98 fully paid up equity shares held by the Equity shareholders on the record date i.e 15/04/2024. Rights issue has been done in accordance with Section 62(1)(a) of the Companies Act and other applicable laws. Pursuant to the Rights issue, earnings per share (EPS) in respect of previous periods have been adjusted as per Indian Accounting Standard 33 "Earnings per share", prescribed under Section 133 of

the Companies Act. 2013. 5. Previous Years figures have been regrouped / rearranged wherever considered necessary to confirm to the current period classification and grouping.

For SAKUMA EXPORTS LTD

Place : Mumbai Date: August 14, 2024 Saurabh Malhotra Managing Director (DIN: 00214500)



### HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.

(CIN: L28920MH1987PLC043472) Regd. Office : B-1, Tulsi Vihar, Dr. A. B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018. Telephone: 022-40457100 Fax: 022-24936888; E-mail: hind@associatedgroup.com; Website: www.associatedgroup-investors.com

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTSFOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2024** 

							(Figu	res ₹ in Crores	except EPS)
		Standalone					Conso	lidated	
	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Quarter	Year
Sr.		ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended
No.		30.06.2024	31.03.2024		31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Revenue from Operation	0.25	0.33	0.38	1.33	0.25	0.33	0.38	1.33
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	0.17	2.07	4.30	8.54	2.49	0.90	6.88	15.25
3	Net Profit/(Loss) from the period before Tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	0.17	2.07	4.30	8.54	2.49	0.90	6.88	15.25
4	Net Profit/(Loss) from the period after Tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	0.05	1.55	2.95	9.27	2.37	0.38	5.53	15.98
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.09	1.56	2.96	9.32	2.40	0.39	5.54	16.03
6	Equity Share Capital	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30
7	Reserves (excluding Revaluation Reserve as								
	shown in the Balance Sheet of previous year)				60.63				70.57
8	Earning Per Share (EPS)								
	(before extraordinary items) (of ₹ 10/- each)								
1	1.	1	I	1	I	ı		I	1

2.46 3.79 8.78 25.37 The above is an extract of the detailed Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended June 30, 2024 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.associatedgroup.com.

2.46

4.68

4.68

14.71

0.08

0.08

For Hind Aluminium Industries Ltd.

0.60

0.60

Shailesh Daga Managing Director DIN: 00074225

8.78

25.37

ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

सूचना दिली जाते की आम्ही (१) सौ. तय्यबा नजीर शेख, (२) श्री. इरफान नजीर शेख, (३) श्री. रिझवान नजीर शेख (४) श्री. इमरान नजीर शेख (यांना ''मालक'' म्हणून संबोधले जाते) हे खालील फ्लॅटची विक्री आमच्या ग्राहकांच्या तर्फे डॉ. नामजोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांना सर्व अडचणींपासून मुक्त करण्याच्या तयारीत असलेल्या फ्लॅटच्या विक्रीचे वाटाघाटी पूर्ण केली आहेत.

निवासी फ्लॅट, फ्लॅट क्र. ४०१, जो २२५ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाचा आहे किंवा त्यापेक्षा कमी जास्त असू शकतो, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आहे, ज्याचे नाव 'राहत मॅन्शन' असून ही इमारत तेली गल्ली मशीदजवळ, तेली गल्ली, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९ येथे आहे. या इमारतीचे शहर सर्वेक्षण क्रमांक ५१५, ५१५/१ ते ५१५/४ आणि ५१६, ५१६/१ ते ५१६/१२, गाव गुंडावली, तालुका अंधेरी अंतर्गत नोंदणीकृत उपविभागात बांद्रा, मुंबई उपनगर जिल्हा ग्रेटर मुंबईच्या अंतर्गत आहे आणि त्याचे क्षेत्रफळ अनुक्रमे ४३९.१ चौ. मीटर आणि ३६६.७ चौ. मीटर असून एकत्रित ८०५.८ चौ. मीटर इतके आहे. 'राहत मॅन्शन' ही इमारत नोव्हेंबर २००९ मध्ये बांधली गेली असून ही इमारत अंशतः स्टिल्ट आणि अंशतः ग्राउंड आणि ६ उच्च मजले आणि एक लिफ्ट असलेली आहे आणि 'के' (पश्चिम) वॉर्ड, खाते क्र. ०६१०२६००४०००० अंतर्गत मूल्यांकनकर्ता व संकलक यांच्याकडून मूल्यांकन केलेली आहे.

सर्व व्यक्ती, संस्था, बँक, वित्तीय संस्था किंवा अबँकिंग वित्तीय कंपन्या, ज्यांना वर्णन केलेल्या फ्लॅटवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, हस्तांतरण, नेमणूक, अदलाबदल, नियक्ती पत्रे, समझोता करारनामे, करार, अटींचे लेख, लेखी उद्योग, क्षतिपूर्ती, सुरक्षा दस्तऐवज/व्यवस्था, भाडेतत्व, उपभाडेतत्व, भाडेकरार, उपभाडेकरार, परवाना, . ठिकाणी ठेवणे, गहाण, बंधन, बंधनकारक करार, विश्वास, सोपान, दान, वारसा, वसीयत देखभाल, अधिवास, विकासाधिकार, मार्गाचा अधिकार, राखीव, कुटुंब व्यवस्थापन/तयारी, करार, दावेची प्रतीक्षा, पूर्वाधिकाराचा अधिकार किंवा इतर कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही न्यायालयाने किंवा मध्यस्थीने किंवा अन्यत्र पारित केलेल्या निर्णय, आदेश, जप्तीच्या आदेश किंवा पुरस्कारांतर्गत वा अन्य प्रकारे (पुढे ''दावा'' म्हणून संबोधले जाईल) अशा हक्क, शीर्षक, हित, दावा, मागणी किंवा फार्यदा असल्यास, ते त्यांच्या कार्यालयात व्हिरेश्वरधरा, जी-१६, ११७-ए बजाज रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०० ०५६ येथे, या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत सादर करण्यात यावो, अन्यथा आमच्या ग्राहकाच्या बाजूने विक्री पूर्ण होईल आणि असे समजले जाईल की कोणताही दावा नाही आणि जर दावा असेल तर दावेदाराने असा दावा सोडून दिला आहे किंवा कोणताही हक वापरण्यास त्याग केला आहे आणि तो मालकांवर किंवा आमच्या ग्राहकांवर बंधनकारक राहणार नाही जे हा फ्लॅट खरेटी करणार आहेत. १६ ऑगस्ट २०२४ या तारखेला,

> एम/एस. माहिमतुरा आणि कं. (उपनगरी) वकील आणि सॉलिसिटर

## युनि अबेक्स ॲलॉय प्रोडक्ट्स लि.

(सीआयएन : एल२७१००एमएच१९७२पीएलसी०१५९५०) नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डींग, सर विट्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई - ४०००२० इमेल : companysecretary@uniabex.com, वेबसाईट : www.uniabex.com द्. क्र. : ०२२-२२०३ २७९७, फॅक्स: ०२२-२२०८२११३

#### व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली जाणारी ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बुक क्लोजर व लाभांश

- सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ५१ व्या वार्षिक सर्वस सभेच्या सूचनेमध्ये ठरविलेल्या कामकाजावर विचारविनीमय करण्याकरिता गुरुवार, १२ सप्टेंर, २०२४ रोजी द् ३.०० वा. (भा.प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फोरेसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ विन्युअल मीन्स (ओएव्हीएम्) मार्फे कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतृद अंतर्गत व त्या अंतर्गत बनविलेले नियम अनुसार आणि सिक्युरिटीज अँड करना काब्य, २०२२ च्या लागू लियु, कालाव पात्र काला बनावरण निम्मण्डल काला क्यानुसार काला क्यानुसार कर एक्सचेंब बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेग्रास अॅंड डिस्क्लोज रिक्वावर्यमेंट्स) २०१५ सहवाचात निगम व्यवहार मंत्रालय (एससीए), भारत सरकार आणि सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंब बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेल्या अन्य प्रयोज्य सर्क्युलर्स नुसार होणार आहे.
- वरील सर्क्युलर्स च्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेच्या ईलेक्ट्रॉनिक प्रत व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह त्यांचे ई-मेल यांच्यासह नोंदर्णाकृत असलेले सभासदाना पाठविणार. ५१ वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.uniabex.com व बीएसई लि. वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.
- सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित राहू शकतात व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेव १०३ अंतर्गत गणपूर्तीच्या हेतुने उपस्थिती गणली जाईल.
- अधिनियमाचे कलम ९१ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० आणि लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४२ नुसार बाद्वारे सूचना देण्यांत बेते की, एजीएम व लाभांशाच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४ पासून गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.
- कंपनीचे संचालक मंडळाने १० मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेमध्ये ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्य वित्तीय वर्षांकारेता प्रत्येकी रु. १०/– च्या दर्शनी मुल्य असलेल्या प्रति समभागासाठी रु. २५.००/– चे लाभांशाच्या शिफारस केली आहेत. लाभांश, जर एजीएममध्ये मंजुरी झाल्यास लागू नुसार कर वजा केल्यानंतर १९ सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा नंतर सर्व पात्र भागधारकांना दिली जाईल

ई-मेल ॲड्रेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धत :

- जे भागधारक प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करतात आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल अँड्रेसेस अद्ययावत केलेले नाहीत किंवा कंपनीकडे इतर तपशील अद्ययावत करण्यास इच्छुक असेल त्यांनी आवश्यक साहाय्यक दस्तावेजसह रितसर भरलेली आणि सही केलेल्या प्रपत्र आयएसआर-१ (www.uniabex.com येथे कंपनीचे वेबसाईट वर उपलब्ध) सादर करून त्यांचे तपशील अद्ययावत करण्याचे विनंती आहे.
- डिमटेरिअलाईन्ड स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी कृपया त्यांचे ईमेल ॲड्रेसेस संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

ई-व्होटींग मार्फत मत देण्याची पद्धत :

- कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या बाबतीत कंपनी तिच्या सभासदांना सीडीएसएलच्या ई-व्होटींग सेवेमार्फत कंपनीच्या ५१ व्या एजीएमला बोलावणाऱ्या सूचनेत विनिर्दिष्टीत कोणत्याही किंवा सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याचे (रिमोट ई व्होटींग) अधिकार वापरण्याची सुविधा पुरवत आहे.
- ई-व्होटींग मार्फत मते देण्यासाठी लॉगीन क्रेडेन्शीअल्स भागधारकांना वरील पद्धतीने त्यांचे ईमेल ॲड्रेसेस
- यशस्वीपणे नोंदवल्यानंतर ईमेल द्वारा उपलब्ध करून दिले जातील. ई-व्होटींग मार्फत मते देण्यासाठीची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. हे तपशील . कंपनीच्या वेबसाईट वर सद्धा उपलब्ध केले जातील

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभाँग प्राप्त करण्याचा हुकूम नॉदवण्याची पद्धत : लाभांश प्राप्त करण्यातील विलंब टाळण्यासाठी भागधारकांनी कृपया नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशील, पँन

- कार्डं ची स्व-साक्षांकीत प्रत आणि रह केलेल्या चेकच्या पानासह स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्रासहीत त्यांच्या डिपॉझिटरीज कडे (डिमटेरिअलाईच्ड स्वरुपात धारण केलेल्या शेअर्ससाठी) आणि कंपनीकडे प्रपत्र आयएसआर-१ सादर करून (प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या शेअर्स साठी) त्यांचे संपूर्ण बँक तपशील अद्ययावत करावेत. ज्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लाभांश मिळण्याचे पर्याय नको आहे, त्यांना त्यांचे नोंदणीकृत पत्यावर लाभांश वारंट पाठविला जाईल.
- इलेक्ट्रॉनिक मतदानद्वारे मतदान करण्याचे पात्रता ठरविणारे कट-ऑफ तारीख गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४ आहे इरावद्रामक नायुन्तद्वार नायुन्त करण्या व नाया ठायवाग स्वट-जाक गाराय पुरुवार, र संस्वस्य, रूपर के जार. प्रत्यक्ष तित्या किंवा डिमटेरिअलाइन्ड रित्या भागधारक कासलेल्या सर्व भागधारकांना दुरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार ९ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होणार आणि बुधवार, १९ सप्टेंबर, २०२४ रोजी सार्व. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे दुरस्थ ई-मतदान मॉड्यूल अकार्यरत करण्यात येईल. सदर तारीख आणि वेळा नंतर दुरस्थ मतदान करता येणार नाही.
- ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांची मते दिलेली नाहीत ते एजीएम मध्ये त्यांचे मताधिकार वापरू शकतात ११. एकदा मतदान केलेल्या सभासदांना सभेमध्ये उपस्थित राहाता येईल परंतु सभेमध्ये पुन्हा मतदान देता येणार नाही
- सूचना सर्व कंपनीचे भागधारक यांच्या लाभ व माहितीकरिता जारी करण्यात येत आहे व एमसीए व सेबी यांच्या ् सर्क्युलर अनुपालन आहे. सभासदांनी एजीएमची सूचना आणि विशेष करून एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी सूचना, एजीएममध्ये मतदानावर दुरस्थ ई-मतदान मार्फत मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे. १३. जर ई-मतदानासंदर्भातील प्रक्रिये संदर्भात काही चौकशीकरिता
- helpdesk.evoting@cdslindia.com वर वा १८०० २१ ०९९११ वर श्री. राकेश दळवी यांना संपर्क साधावा, किंवा companysecretary@uniabex.com वर कंपनी सचिव यांना ईमेल करावा.

युनि अबेक्स ॲलॉय प्रोडक्ट्स लि. यांच्याकरिता

भौतेश शाह कंपनी सचिव



Basic:

Diluted

Place: Mumbai

Date: August 14, 2024

# इंडक्टो स्टील लिमिटेड

3.79

नोंदणीकृत कार्यालय:१५६, मेकर चेंबर्स VI, २२०, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१. सीआयएन : एल२७१००एमएच१९८८पीएलसी१९४५२३, दू.०२२-२२०४३२११, फॅक्स-०२२-२२०४३२१५ वेबसाईट : www.hariyanagroup.com, ई-मेल आँयडी: secretarial.inducto@gmail.com आयएसओ ९००१-२००८/१४००१-२००४ आणि ओएचएसएएस १८००१-२००७ प्रमाणित

३० जून, २०२४ रोजी संपलेली तिमाहीकरीता वित्तीय निष्कर्षांचे अलिप्त आणि एकत्रित विवरण

रु. लाखांत

अ.	तपशील		अवि	नप्त			एक	त्रित	
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३०-जून-२४	३१-मार्च-२४	३०-जून-२३	३१-मार्च-२४	३०-जून-२४	३१-मार्च-२४	३०-जून-२३	३१-मार्च-२४
		अलेखापरिक्षित	संदर्भ टीप २	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	संदर्भ टीप २	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न	३,८६४.७२	२,०७३.४९	१,७७३.८८	१०,४०४.८४	३,८६४.७२	२,०७३.४९	१,७७३.८८	१०,४०४.८४
2	कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-) (कर, अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	(९२.००)	(१८.८२)	(४১.०७)	२५.६०	(९२.००)	(१८.८२)	(७०.८५)	२५.६०
3	करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा(+)/तोटा (-) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)	(९२.००)	(१८.८२)	(४১.०७)	२५.६०	(९२.००)	(१८.८२)	(७०.८५)	२५.६०
Х	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)	(९१.७६)	(१६.८४)	(६९.९५)	१६.१४	(९१.७६)	(१६.८४)	(६९.९५)	१६.१४
ч	कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा/तोटा (कर पश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट)	(९१.७६)	(१६.८३)	(६९.९५)	१६.१५	(९१.७६)	(१६.८३)	(६९.९५)	१६.१५
ξ	समभाग भांडवल	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३	४०१.७३
૭	राखीव (पुर्नमुल्याकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार	-	-	-	३,९१९.१९	-	-	-	३,९१९.१९
۷	प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) -	(२.२८)	(0.83)	(१.७४)	0.80	(२.२८)	(0.87)	(१.७४)	0.80
	मूलभूत व सौम्यिकृत (रु.) (दर्शनी मूल्य : रु. १०/- प्रति समभाग)	(२.२८)	(0.87)	(१.७४)	0.80	(२.२८)	(0.83)	(१.७४)	0.80

- वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले
- ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आकडेवारी हे ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांपर्यंतच्या अलेखापरिक्षित तारखेरोजीस वर्षाकरिता प्रकाशित आकडेवारी (अलेखापरिक्षित) दरम्यानच्या तौलानिक आकडेवारी आहे. जी वैधानिक लेखापरीक्षकांकडून मर्यादित पुनर्विलोकन हे वित्तीय निष्कर्ष कंपनी ॲक्ट २०१३ चे कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस्) रूल्स, २०१५ चा रूल ३ आणि कंपनी (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस्) अमेंडमेंट रूल्स, २०१६ पैकी लागू असेल त्या अन्वये विहित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्ड (इंड एएस) नुसार
- ४. इंड एएस १०८ असे मार्ग निर्माण करतो की सार्वजनिक उपक्रम प्रचालन विभागासंबंधी अहवाल माहिती आणि भौगोलिक क्षेत्रासंबंधी माहिती कळिवतो. कंपनीचे प्रचालन मुख्यत्वे व्यवसाय योग्यता वाढविण्याशी संबंधी आहे. इंड एएस १०८ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे ''व्यवस्थापकीय दृष्टीकोनावर
- आधारित चीफ ऑपरेटिंग डिसिजन मेकर (सीओडीएम) कंपनीच्या कामिगरीचे मूल्यमापन करतात आणि भौगोलिक विभागाद्वारे विविध कामािगरी दर्शकांच्या सुक्रम अध्यासा आधारे सांधनसंपतीचे वाटप करतात. वित्तीय विवरणे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली लेखा तत्वे वैचारिक विभागातील महसूल आणि खर्च नोंदविण्यासाठी सातत्याने लागू करण्यात आली आहेत. कंपनीच्या व्यवसाय विभागाचे, मुंबई आणि भावनगर म्हणून मुख्यत्वे वर्गीकरण करण्यात आले आहे.
- कंपनी ॲक्ट, २०१३ चे कलम ११३ सहवाचता त्याअंतर्गत जारी करण्यात आलेले संबंधित रूल्स अन्वये विहित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस् ('इंड एएस १९०') 'कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटस् मध्ये मांडण्यात आलेली तत्वे आणि प्रक्रियेनुसार एकत्रित वित्तीय विवरण तयार करण्या आले आहे.: एकत्रित वित्तीय विवरणामध्ये कंपनीची सहयोगी केल्विन डिव्हाईन एंटरप्राईज एलएलपी च्या वित्तीय निष्कर्षाच्या समावेश आहे.
- सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार संलग्न मागील वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केली आहे.

इंडक्टो स्टील लिमिटेड राजीव शांतीसरुप रेनिवाल व्यवस्थापकीय संचालव डीआयएनः ०००३४२६४

संचालक मंडळाच्या वतीने आणि करित

इंडियन बैंक



सायन शाखा

सायन सर्कल, मुंबई ४०००२२ ई-मेल : sion@indianbank.co.in वेबसाइट : www.indianbank.in

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता) [सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये]

निम्नस्वाक्षरीकार हे इंडियन बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रेकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटर ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०१.०५.२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार १. श्री. कार्थीगेयन वेल्लायन २. श्री. आनंद कुमार नादार आणि श्री. कार्थींगेयन वेह्रायन (सौ. के अन्ना मरिअल सारधा-हमीदार चे कायदेशीर वारस) यांस सचनेतील एकण नमद रक्कम म्हणजेच रु. ११५०६०३/- (रुपये अकरा लाख पन्नास

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे मुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा . नेयम ८ सहवाचता सदर ॲक्ट चे कलम १३(४) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक रोजी घेतला आहे.

**हजार सहाशे तीन मात्र)** सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा इंडियन बँक, यांस रक्कम रु. ११५०६०३/ - आणि मागणी सूचनेच्या तारखेपासून पुढील व्याज आणि त्यावरील इतर प्रभार

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतदींकडे कर्जदाराचे लक्ष वेधन घेतले जात आहे

पश्चिम: मातृपिता छाया

स्थावर मिळकतीचे वर्णनः

फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, साई सिद्धी अपार्टमेंट, प्लॉट क्र. ३६४ शिरावने (जीईएस) सेक्टर १ नेरुळ नवी मुंबई जि.ठाणे चे समतुल्य गहाण. दिलेले परिशिष्ट क्र. १ आणि क्र. २ द्वारे मालकीचे क्षेत्र ४९० चौ.फूट उत्तर: आतील रोड दक्षिण: रत्नम्मल अपार्टमेंट पूर्व: स्वामी सुखदेव आनंद स्कूल

दिनांक: १२.०८.२०२४ ठिकाणः सायन, मुंबई

प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक

#### मराठा स्टोअसं (सहकार) मराठा ऐक्यवर्धक सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स होलसेल ॲण्ड रिटेल स्टोअर्स लिमिटेड

नोंदणी क्रमांक - सी/३४३ दिनांक २६ मार्च, १९४५ ए/५, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी भवन, शॉपिकपर्स प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१.

फोन: ७७३८०३०८३८ दिनांक -१४.०८.२०२४

# एकोणऐंशीवी वार्षिक सर्वसाधारण सभा

संस्थेची **एकोणऐंशीवी वार्षिक सर्वसाधारण सभा** संस्थेचे कार्याध्यक्ष **श्री. रमाकां** नारायण साळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता "पीपल्स जीमखाना, लाल मैदान, आई माई मेरवानजी स्ट्रीट, निर्मला निवाससमोर, परेल (पूर्व), मुंबई-४०००१२' येथे भरविण्यात येत आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस ठीक वेळेत उपस्थित रहावे

### 🗆 सभेपुढील कामकाज 🗅

- १. दि. ०८.०९.२०२३ रोजी झालेल्या ७८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा सभावत्तांत वाचन करून मंजूर करणे. २. सन २०२३-२०२४ च्या कामकाज वर्षाचे स्टोअर्सच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या
- अहवालाचे वाचन करून नोंद घेणे . दि. ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या सन २०२३-२०२४ च्या कामकाज वर्षाच्या
- नफा-तोटा व ताळेबंद पत्रकांस मंज़ुरी देणे. ४. सन २०२४-२०२५ च्या कामकाज वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षक नेमणे व
- त्यांचा मेहनताना ठरविणे.
- . मान. अध्यक्षांच्या परवानगीने सभेपुढे येणाऱ्या इतर कामकाजावर विचार करणे.

संचालक मंडळाच्या अनुज्ञेने,

स्थळ ः वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. श्री. रमाकांत नारायण साळगांवकर **दिनांक :** १४.०८.२०२४

टीपः

१) गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा अध्यी तासानंतर त्याच ठिकाणी उपविधी क्रमांक ३१ अनुसार घेण्यात येईल. त्या सभेस गणसंख्या पूर्ततेची आवश्यकता लागणार नाही.

२) संस्थेचे वार्षिक अहवाल प्रत्येक शाखेमध्ये उपलब्ध केले जातील. सबब सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपल्या नजिकच्या शाखेमध्ये शाखाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.



नि-जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे.

#### सिटी युनियन बँक लिमिटेड क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट

प्रशासकीय कार्यालय: क. २×-बी. गांधी नगर. कुंबकोणम-६१२ ००१, **ईमेल आयडी :** crmd@cityunionbank.in फोन: ०४३५-२४३२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६ सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये निविदा-नि-लिलाव विक्री सूचना

खालील मिळकत/ती या सिटी युनियन बँक लिमिटेड कडे गहाण आहेत त्या कर्जदार/हमीदार क्र. १. श्री नितीन दत्ताराम आंब्रे, दत्ताराम भिकाजी आंब्रे यांच्या मुलगा, फ्लॅट क्र.४०४, चौथा मजला, डी विंग, चंद्रेश आशिष सीएचएसएल, लोढा हेरिटेज, देसले पाडा, भोपर रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे-४२१२०४, क.२. सौ. कविता नितीन आंबे. नितीन दत्ताराम आंबे यांची पत्नी, फ्लॅट क.४०४, चौथा मजला, डी विंग, चंद्रेश आशिष सीएचएसएल, लोढा हेरिटेज, देसले पाडा, भोपर रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे-४२१२०४. यांचेकडून १२-०८-२०२४ रोजीस रु. ११,८०,१९८/- (रुपये अकरा **लाख ऐंशी हजार एकशे अठ्ठ्याण्णव मात्र)** सह एकत्रित **१३**-०८-२०२४ पासून ते प्रभारीत होणारे पुढील व्याज आणि इतर खर्च. बँकेकडे इतर थकबाकीच्या वसलीकरिता सरफैसी ॲक्ट. २००२ अंतर्गत सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे निविदा-

आमच्या बँकेकडे गहाण असलेली स्थावर मिळकत (श्री. नितीन दत्ताराम आंब्रे दत्ताराम भिकाजी आंब्रे यांच्या मुलगा यांच्या मालकीची मिळकत)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये आता आणि ग्रामपंचायत भोपर च्या हददीत मौजे-भोपर, तालक कल्याण, जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले लोढा हेरिटेज, देसले पाडा धारक सर्व्हे क्र.३१, हिस्सा क्र.४ (भाग), चंद्रेश आशिष अशा ज्ञात बिल्डिंग मधील चौथा मजला वर स्वतः समाविष्ट फ्लॅट क्र.४०४ मोजमापित ४७५ चौ.फू. (४४.१३ मीटर्स) बिल्ट अप क्षेत्र चे ते सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्धः पूर्व-बिल्डिंग, पश्चिमः बिल्डिंग, उत्तरः रस्ता, दक्षिणः बिल्डिंग

राखीव किंमत : रु. २५,००,०००/-(रुपये पंचवीस लाख मात्र) लिलावाचा तपशील निविदा नि लिलाव विक्रीची तारीख ठिकाण सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-डोंबिवली शाखा, शॉप क्र. १, २, ३ आणि ४, श्री स्नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र ११, अरुणोदय सीएचएसएल, महात्मा फुले रोड, स्वामी 8505-50-30 विवेकानंद स्कूल जवळ, डोंबिवली पश्चिम, ठाणे ४२१ २०२. द्र. ०२५१-२४०५६८१, सेल क्र. ९३२५००७४२८.

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती: (१) इच्छुक बोलीदाराने लिलावाकरिता व्यक्तिशः हजर राहणे आणि व्यक्तिशः सहभागी होणे आणि तो/ती स्वत

करिता बोली करीत असल्याची लेखी घोषणा करणे आवश्यक आहे. (२) इच्छुक बोलीदार व्यवस्थापक, सिटी युनियन बँक लिमिटेड, डॉबिवली शाखा, दुकान क्र. १, २, ३ आणि ४, श्री स्नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. रें?, अरुणोदय सीएचएसएल, महात्मा फुले रोड, स्वामी विवेकानंद स्कूल जवळ, डोंबिवली पश्चिम ठाणे ४२१२०२ यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुक बोलीदाराने याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस दु.१२.०० वा. किंवा पूर्वी "सिटी युनियन बँक **लिमिटेड''** च्या नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या **१०%** च्या इअरकरिता पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्टसह एकत्रित प्रा<mark>धिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लिमिटेड</mark> यांच्या नावे मोहोरबंद लिफाप्यातूनच फक्त विहित निविदा प्रपन्नातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशिलाकरिता इच्छुक खरेदीदार टेलिफोन क्र. ०२५१-२४०५६८१, सेल क्र. ९३२५००७४२८ वर संपर्क करू शकतात. (५) मिळकत/ती ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येतील. (६) मोहोरबंद निविद याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस **दु. १.०० वा.** इच्छुक बोलीदाराच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मार्गाने होणार असली तरीही प्राधिकृत अधिकारी त्यांच्या स्वत:च्या निर्देशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यास इच्छुव बोलीदारांच्या दरम्यान खुला लिलाव करतील आणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्या व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि. विक्री. सिटी यनियन बँक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील. (७) यशस्वी बोलीदाराने विक्री पूर्ण झाल्यानंतर **त्वरित** विक्री रकमेच्या २५% (**भरलेली इअर धरून)** आणि ७५% र्च उर्वरित रक्कम विक्री निश्चितीच्या तारखेपासून **१५ दिवसांत** जमा करणे आवश्यक आहे, कसूरवार ठरल्यास अगोद जमा केलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल. (८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विहित कालावधीत संपर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशस्वी खरेदीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे जारी करण्यात येईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता देर प्रभार/शुल्क भरायचे आहेत. (१०) यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशीर घराच कर, वीज प्रभार आणि अन्य थकबाकी), टीडीएस, जीएसटी काही असल्यास, शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळाची थकबाकी भरायची आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार राहतील.

प्राधिकृत आधिकारी ठिकाण : कुंबकोणम, दिनांक : १४-०८-२०२४ **नोंद. कार्यालय** : १४९, टी.एस.आर. (बीग) स्ट्रीट, कुंबकोणम, थंजावूर जिल्हा, तामिळनाडू - ६१२ ००९,

सीआयएन - एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७

टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्स : ०४३५-२४३१७४६, वेबसाईट : www.cityunionbank.com

ठिकाण : मुंबई तारीख : १४ ऑगस्ट, २०२४ *०२२-२४०७६१०४/२४०९३७२२*